

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत
Institutional Strengthening या योजने
अंतर्गत आदिवासी विकास विभागाकरीता
भाड्याने वाहने उपलब्ध करून देण्यास मान्यता
देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: केंद्रिय-२०१८/प्र.क्र.२५/का.१९
मंत्रालय, मुंबई ४०००३२
तारीख: २८/०२/२०१८

वाचा-

- १) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. केंद्रिय-२०१६/ प्र.क्र.२९/का.१९ दि.२०/०६/२०१७
- २) सामान्य प्रशासन विभाग , शासन निर्णय क्र. शापसे-२०१६/ प्र.क्र.८६/ का.३१ दि.११/०८/२०१७

प्रस्तावना -

आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, या कार्यालयात सद्यस्थितीत वाहने आवश्यकतेनुसार उपलब्ध नसून विभागातील अधिकाऱ्यांना मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री यांचेकडील बैठकीसाठी वारंवार सह्याद्री अतिथीगृह, मा. मुख्यमंत्री महोदयांचे निवासस्थान, राजभवन व मा. उच्च न्यायालयात येथे नेहमी उपस्थित रहावे लागते. आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात ५०४ शासकीय आश्रम शाळा, ५९१ अनुदानित आश्रमशाळा, २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये, ४ अप्पर आयुक्त कार्यालये, १ आयुक्त, आदिवासी विकास कार्यालये, २ महामंडळे अशी क्षेत्रीय कार्यालये कार्यरत आहेत. आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या आश्रमशाळा व कार्यालयांना वेळोवेळी निरीक्षण करण्यासाठी भेटी द्याव्या लागतात. सदरच्या आश्रमशाळा व कार्यालये राज्यातील दुर्गम भागात असल्याने विभागास निरीक्षण करणे शक्य होत नाही. आदिवासी विकास विभागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बांधकाम कक्षातील अधिकाऱ्यांना देखील त्याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्यातील विविध भागात दौरे करावे लागतात. संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयातील परिच्छेद ३ (७) मधील तरतुदीनुसार कार्यालयासाठी वाहन भाड्याने घेण्याची तरतूद करण्यात आली असून संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयातील परिच्छेद २(८) नुसार राज्य शासनाच्या अन्य प्रशासकीय विभागाना त्याच्या आवश्यकतेनुसार वाहने खाजगी पुरठादारांकडून भाड्याने घ्यावयाचे असल्यास त्यांनी परस्पर संबंधित पुरवठेदारांकडून या शासन निर्णयामधील विवरणपत्रातील वाहने उपलब्ध करून घ्यावी, अशी तरतूद आहे. या बाबी विचारात घेता आदिवासी विकास विभागाकरीता खाजगी पुरवठेदाराकडून भाड्याने वाहने घेण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय-

आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या आश्रमशाळा व कार्यालयांना वेळोवेळी भेटी देण्यासाठी, विभागांतर्गत निर्माण केलेल्या बांधकाम कक्षासाठी व विभागाच्या इतर कार्यालयीन कामासाठी संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून खालील पुरवठेदाराकडून भाड्याने वाहने उपलब्ध करून घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	वाहन पुरवठादाराचे नाव व पत्ता	दूरध्वनी क्रमांक	वाहनाची संख्या व प्रकार
१)	मे. सुलभा ट्रॅव्हल्स, १० मॅजेस्टीक शॉपिंग सेंटर, जे.एस.एस.रोड, गिरगांव, मुंबई-४०० ००४.	०२२-२३८९००६२, २३८५०७८०, भ्रमणध्वनी क्र. ९८२१४७०३२२	१-इनोव्हा व १-स्विफ्ट डिझायर
२)	मे. ए.बी. ट्रॅव्हल्स, ६ - अ, शॉप नं. १, दामोदर पार्क, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई - ४०० ०८६.	०२२-२५००८८५५ भ्रमणध्वनी क्र. ९८२०१४८८५८, ९६६४४६६७८९	१-झायलो व १- सुमो

२. वरील वाहन पुरवठादाराकडून भाड्याने घेण्यात आलेल्या वाहनाकरीता संदर्भ क्र. २ येथील नमूद शासन निर्णयातील अटी व शर्ती नुसार भाडे देय राहील व यावरील खर्च भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत Institutional Strengthening या योजने अंतर्गत आदिवासी विकास विभागाकडे उपलब्ध असलेल्या तरतुदीतून भागवण्यात यावा.

. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०२२८१७४२१८४७२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.रा.राजपूत)

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. मा.मंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
४. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
५. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
६. सह सचिव / उप सचिव आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
७. मुख्य अभियंता (बांधकाम कक्ष) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
८. मे. सुलभा ट्रॅव्हल्स, गिरगांव, मुंबई
९. मे. ए.बी. ट्रॅव्हल्स, घाटकोपर (प.), मुंबई
१०. संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
११. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई